



RISHABH INSTRUMENTS LIMITED

February 9, 2025

To,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-
Kurla Complex, Bandra (East), Mumbai –
400051
NSE Symbol: RISHABH

To,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
21st Floor, Dalal Street,
Mumbai – 400001
BSE Scrip Code: 543977

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication – Unaudited Financial Results of Rishabh Instruments Limited (“the Company”) for the Quarter and Nine Months’ ended December 31, 2024

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to Financial Results of the Company for the Quarter and Nine Months’ ended December 31, 2024. The advertisements were published in English and Marathi newspapers yesterday.

The above information will also be hosted on the Company’s website, at <https://rishabh.co.in/> in terms of listing regulations.

Kindly take the same on your records.

For Rishabh Instruments Limited

Ajinkya Joglekar
Company Secretary and Compliance Officer
ICSI Membership No.: A57272



Measure



Control



Record



Analyze



Optimize

OSBI भारतीय स्टेट बैंक
Home Loan Center, Santacruz
1st Floor, Jeevan Seva Annex Building, B Wing,
LIC Complex, S.V. Road, Santacruz West,
Mumbai-400054

POSSESSION NOTICE [for Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorised officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 01.10.2024 calling upon the Borrower **Mrs. Vidya Thakur and Mr. Amit Thakur (Loan A/c No. 38445576805)** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 26,27,322/- (Rupees Twenty Six Lakh Twenty Seven Thousand Three Hundred Twenty Two Only)** as on 01.10.2024 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the **05th day of February of the year 2025.**

The borrower/guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the choice of the State Bank of India for an amount of **Rs. 26,27,322/-** and interest and other charges thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:
All that piece and parcel of Flat No. 603, on 06th Floor in B wing admeasuring Carpet area 392.50 sq. ft. in the Building No.5 known as "MAA JAIAMBE HEIGHTS", Tirupati Nagar Phase-II Constructed on land Bearing S. No. 423, Hissa No. /2, A/3 lying and being situated at Near Vijay Sales, Viva College Road, Virar West, Village Bolinj Dist. Palghar - 401303.
Date: 05-02-2025
Place: Virar (W)

Authorized Officer
State Bank of India

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients (1) BIPIN NANJI GALA AND (2) MR. MAYUR NANJI GALA intend to transfer the shares bearing distinctive numbers 451 to 460 (both inclusive) under share certificate No. 46 and ownership flat No. 1701, 17th floor, C wing, Sagar Vaibhav CHSL, situated at village Mandapeshwar, Laxman Mhatre Road, Navagao, Dahisar West, Mumbai 400068, lying and being on the Plot of land bearing CTS No. 51 to MR. DANIEL FERNANDES with free and marketable title.

If any persons/has any claim, right, title, interest of whatsoever nature by way of sale, gift, lease, heir ship, possession or by any other nature in respect of the aforesaid property, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proofs within 14 days from the date hereof failing which it shall be construed that such claim is waived, abandoned.

Sd/-
Date: 08-02-2025 (SUDHIR P. KOTAK)
Place: Mumbai Advocate
3, Dadachanji Coronet, Opp. Mazgaon Courts, Nesbit Road, Mazgaon, Mumbai 400 010
Mobile No.: 9821105454

यूनियन बैंक Union Bank of India
Asset Recovery Management Branch,
21 Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Mumbai - 400001.

E-AUCTION SALE NOTICE FOR MOVABLE PROPERTIES

Notice is hereby given to the public in general and borrower/ guarantors in particular that the assets Plant & Machinery and Lab Equipments will be sold on "As is where is" "As is What is" and "Whatever there is" basis on **28.02.2025 from 12.00PM to 02.00 PM** through online mode on <https://eauction.auctiontiger.net>. The combined reserve price for all the Gym equipment's and furniture/fixtures lying in the premises will be **Rs. 11,35,000/- (Rupees Eleven Lakhs and Thirty Five Thousand Only)** + GST is extra, and will be paid by auction purchaser. Interested bidders may contact through Email: ubin053352@unionbankofindia.bank on or before **24.02.2025.**

1. Description of movable assets to be Sold: - Plant and Machinery and Lab Equipments as per annexure attached alongwith owned by M/s. **3M3S Tech Pvt. Ltd.**

Details of the Premises where Plant & Machinery and Lab Equipments are lying - Plot No. C-20/1, MIDC, Talaja Industrial Area, Tal., Panvel, Dist. Raigad-410208.

2. Last date for submission of EMD
EMD shall be deposited with Union Bank of India ARB branch on or before **27.02.2025** in the account bearing Number: Name : Inward RTGS, Union Bank of India Account Number : 533501980050000 IFSC code : UBIN0553352 Branch : ARB, Mumbai

3. Date & Time of auction
28.02.2025 from 12:00 PM to 2:00 PM (with 10 min unlimited auto extensions) For all terms & conditions please visit E-auction website- <https://eauction.auctiontiger.net>

4. Reserve price for the Movable below which the same will not be sold:
Rs. 11,35,000.00 + GST extra to be paid by auction buyer

5. EMD Payable Rs. 1,13,500.00

For auction related queries e-mail to ubin053352@unionbankofindia.bank or Contact Mr. Kishor Chandra Kumar - Mobile No. 7992466930. Mr. Mayank Pandey - Mobile No. 9092351870.

Sd/-
Chief Manager,
Union Bank of India

Place : Mumbai
Date : 03.02.2025

बैंक ऑफ बड़ोदा Bank of Baroda
Recovery Department, Mumbai Metro Central Region,
3, Walchand Hirachand Marg, Ballard Pier, Mumbai - 400001.
Telephone: 022-42060828. Email - recovery.mmcr@bankofbaroda.com

E-AUCTION CUM SALE NOTICE

Bank of Baroda, Regional Office, Mumbai Metro Central Region, Mumbai is conducting e-auction cum-sale of seized vehicles by holding e-auction on "AS IS WHERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS. The details of vehicles are as under:

Sr No	Borrower Name	Model	MFG Year	Reg. No.	(1) Reserve Price (2) EMD Amount	Bid Increase Amount	Contact Number	Parking Location
1	Berzes Firoze Roovalla	TATA TIGOR XZ+1.2 RTN BS6	2022	MH48C K4259	1. RESERVE PRICE: Rs. 5,50,000.00* 2. EMD AMOUNT: Rs. 55,000.00	Rs. 5,000.00	022-49718863	Wadhawa Parking, Opp R City Mall, Lbs Road, Ghatkoper West Mumbai - 400086
2	Sourabh Logistics	TATA SIGNA 3518.S CR BS IV	2019	MH01C V6897	1. RESERVE PRICE: Rs. 17,50,000.00* 2. EMD AMOUNT: Rs. 1,75,000.00	Rs. 10,000.00	9158002898	Near Gadkari Dargha, Hplc Refinery, Mahul Village, Trombay Mumbai 400074
3	Sourabh Logistics	TATA SIGNA 3518.S CR BS IV	2019	MH01C V6896	1. RESERVE PRICE: Rs. 16,50,000.00* 2. EMD AMOUNT: Rs. 1,65,000.00	Rs. 10,000.00	8983559236	

IMPORTANT DATES
INSPECTION OF VEHICLES DATE & TIME: 20-02-2025 FROM 11:00 AM TO 4:00 PM
DATE OF SUBMISSION OF EMD: 25-02-2025 up to 05.00 PM
E-AUCTION DATE TIME: 27-02-2025 FROM 02.00 PM TO 06.00 PM

*NOTE: GST is applicable on Final Sale Price
For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in <https://www.bankofbaroda.in/e-auction.htm> and <https://bob.auctiontiger.net>.

Interested bidders shall submit their Earnest Money Deposit (EMD) through RTGS/NEFT/Fund Transfer to credit of our Bank of Baroda Account before submitting the bids online. Interested bidders shall register themselves on the portal free of cost by registering name with <https://bob.auctiontiger.net>.
A/C No. 0383040000296
Name - BANK OF BARODA REGIONAL OFFICE MUMBAI METRO CENTRAL REGION MMCR
Branch- Ballard Estate Branch, Ballard Estate, Mumbai-400001
IFSC code: BARBOBALBOM (fifth digit zero)

Scan Here For Detailed Terms & Conditions.

Date: 07.02.2025
Place: Mumbai
Authorized Officer

RISHABH INSTRUMENTS LIMITED
Head Office: F-31, MIDC, Satpur, Nashik-422007, India | Regd. office: A-54, MIDC, Andheri (E), Mumbai-400093, India. Tel: +91 253 2202099/028/008 | e-mail: marketing@rishabh.co.in
web: www.rishabh.co.in | GSTN: 27AAACR2228Q1Z2 | CIN: L31100MH1982PLC028406

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(INR Million, except earnings per share)

S. No	Particulars	Consolidated			
		Quarter Ended		Year Ended	
		31 Dec. 2024	30 Sep. 2024	31 Dec. 2023	March 31, 2024
1	Total Income from Operations (net)	1,811.86	1,823.59	1,593.05	6,897.46
2	Net Profit / (Loss) for the period before Tax (before Exceptional and/or Extraordinary items)	109.26	55.02	31.97	510.63
3	Net Profit / (Loss) for period before tax (after Exceptional & / or Extraordinary item)	109.11	54.97	31.97	510.48
4	Net Profit/(Loss) for period after tax (after Exceptional &/or Extraordinary items)	79.16	38.85	72.93	398.94
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(24.59)	196.15	326.96	614.92
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	382.21	382.19	381.26	382.05
7	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing operations)				
	1. Basic:	2.07	1.08	2.00	10.71
	2. Diluted:	2.06	1.07	1.98	10.61

Notes: 1) These unaudited Consolidated Financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company at its Meeting held on February 7, 2025.
2) The above Statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standards notified under Section 133 of the Companies Act 2013, as amended, read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015 as amended.
3) Standalone information

S. No	Particulars	Standalone			
		Quarter Ended		Year Ended	
		31 Dec. 2024	30 Sep. 2024	31 Dec. 2023	March 31, 2024
1	Revenue from operations	592.42	588.69	458.05	2,245.70
2	Profit Before Tax	53.91	86.90	40.51	409.34
3	Net Profit after Tax for the period	39.85	68.20	89.53	323.84
4	Other Comprehensive Income/(Losses)	(1.45)	(1.11)	(0.06)	(4.44)
5	Total Comprehensive Income	38.40	67.09	89.47	319.40

1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the same are available on the website of the Stock Exchange(s) at www.bseindia.com & www.nseindia.com and the Company at www.rishabh.co.in.

2. The statutory auditors have carried out limited review of the financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024 (with unmodified opinion).

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Dineshkumar Musalekar
Whole-Time Director

Place: Nashik
Date: February 7, 2025

ICICI Bank Regd. Office: ICICI Bank Tower, Near Ghakli Circle, Old Padra Road, Vadodara- 390 007
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai -400 051

PUBLIC NOTICE - TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET
Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

Whereas the undersigned, being the authorized officer of ICICI Bank Limited ("ICICI Bank") under the SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST (SARFAESI) ACT, 2002 and in exercise of the powers, conferred under section 13(12) read with Rule 8 and Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a demand notice on May 30, 2011 ("Demand Notice") under section 13(2) of the said Act upon M/S Laxmi Cars Private Limited ("Borrower"/"Mortgagor"/"Mr. Radheshyam Gupta" ("Guarantor") and Mrs. Subhadra Gupta ("Guarantor") and subsequently took possession under section 13(4) of the said Act of the below mentioned property on November 30, 2011. Offers are hereby invited from interested persons/participants to be submitted online through our e-auction service provider M/S e-Procurement Technologies Ltd (Auction Tiger) on their website <https://icicibank.auctiontiger.net> for sale of the following immovable property in possession of the bank on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "without recourse basis" as per the brief particulars given in the Table hereunder:-

Name of the Borrower(s)/Mortgagor(s)/Guarantor(s)	Description of the immovable property	Reserve Price (In Rs.)	Date and Time of Property Inspection	Date and time of e-Auction Bid Multiplier	Amount Outstanding as per the Demand Notice*
M/S Laxmi Cars Private Limited (Borrower) Mr. Radheshyam Gupta & Mrs. Subhadra Gupta (Guarantors)	Immovable property viz, being Land and Building known as Laxmi Arcade, including A - Z Car Showroom (excluding second floor), situated at Western Express Highway near Kashimira Police Station, bearing Old Survey no. 56, having new Survey no. 96, Hissa no. 1, admeasuring 330 Sq. meters, Old Survey No. 57 having New Survey No. 97, Hissa No. 3, admeasuring 2,120 Sq. meters and old Survey no. 57 having new Survey no. 97, Hissa No. 4, admeasuring 1,470.00 Sq. meters now having corresponding CTS No. 1,382 admeasuring 175.00 sq. meters, CTS no. 1,385 admeasuring 1,256.1 sq. meters, CTS No. 1,495 admeasuring 9.40 sq. meters, CTS No. 1,483 admeasuring 18.1 sq. meters, CTS no. 1,420 admeasuring 2,539.7 sq. meters and CTS no. 1,421 admeasuring 307. sq. meters situated lying and being at Revenue Village Mira, Taluka & District - Thane - 04, Maharashtra	Rs. 28,50,00,000/- (Rupees Twenty Eight Crore Fifty Lacs Only)	February 18, 2025 Between 12:00 P.M. to 04:00 P.M.	February 28, 2025 @ 03:00 P.M. onwards, Rs. 10,00,000/- (Ten Lacs Only)	Rs. 13,37,67,285/- and interest and costs there on from June 01, 2011

This publication also be treated as public notice to the respective borrowers/ guarantor/ mortgagor as 15 days notice for intimating sale of the property.

TERMS & CONDITIONS
AND WHEREAS, this notice of sale is published today that the abovementioned immovable property (Secured Assets) detailed above will be sold by the Authorized Officer of the Secured Creditor, ICICI Bank Limited, through online auction and with the leave granted by the Hon'ble MPID Court, Bombay on April 28, 2016. The online auction will take place on the website of the auction agency i.e. <https://icicibank.auctiontiger.net> and shall be subject to terms & condition contained in the tender document. The Mortgagor(s)/Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned and restrained not to deal with the aforesaid immovable property (Secured Assets) in any manner in terms of Section 13(13) of the said Act and any dealing with the aforesaid immovable property (Secured Asset) will be subject to the charge of ICICI Bank Limited for the amounts and further interests thereon. The Mortgagor(s)/Borrower(s) are given last chance to pay the total dues with further interest till date before February 28, 2025 before 11.00 A.M. failing which, the aforesaid immovable property (Secured Asset) will be sold as per schedule.

Bidders shall improve their bids in multiples of Rs. 10,00,000/- only at the time of bidding in E-Auction Process. Auction will close as per the closing time, if no bid comes during last 5 minutes of the auction closing time. In case bids are placed in last 5 minutes of the closing time, the closing time automatically gets extended to 5 more minutes.

The particulars in respect of the aforesaid immovable property (Secured Asset) specified herein above have been stated to the best of the information and knowledge of the undersigned, who shall however not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars. The Tenderer(s) / Offerer(s) / Prospective Bidder(s) / Purchaser(s) are hereby notified that the aforesaid immovable property (Secured Asset) will be sold with the encumbrances and dues payable to Statutory Authority (if any) and are also requested, in their own interest to satisfy himself / themselves/ itself with regard to the above and other relevant details pertaining to the above mentioned Secured Asset before submitting the tenders.

The Tenderer(s) / Offerer(s) / Prospective Bidder(s) must submit their offer along with aforesaid earnest money deposit (EMD), in the form of a demand draft (DD)/pay order (PO), in a sealed envelope super scribed "Offer for purchase of immovable property in the case of Laxmi Cars Pvt Ltd" so as to reach at ICICI Bank Tower, ICICI Bank Ltd, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai - 400 051, Kind Attention: Mr. Pranaya Prusty on or before February 27, 2025 before 5:00 P.M., An intimation of the submission of the offer, in the form and manner stipulated above, shall also be sent via email to pranaya.prusty@icicibank.com. EMD DD / PO should be from a Nationalised/Scheduled Commercial Bank favouring "ICICI Bank Limited" payable at Mumbai.

The successful bidder should deposit 25 percent of the bid amount (inclusive of EMD) within 24 hours by way of DD/PO drawn as above and the balance bid amount i.e. 75 percent of the bid amount within 15 days from the date of confirmation of the sale by the Secured Creditor/Authorized Officer. In case of default, all amounts deposited till then shall be forfeited, including EMD.

The highest bid will be subject to approval of the Secured Creditor/Authorized Officer.

The Successful Bidder shall bear all stamp duty, registration fees, incidental expenses, etc., for getting the sale certificate registered. The Authorized Officer reserves the right to accept or reject any bid or postpone or cancel the auction or opening of the tenders without assigning any reason whatsoever and also modify any terms and conditions of this sale without any prior notice.

Other Encumbrances/Facts
• The aforesaid immovable property is in possession of ICICI Bank Ltd, and is sold on "symbolic possession" basis and on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "without recourse basis".
• The sale of the aforesaid immovable property is the subject matter of the following litigations: (1) MPID Special Case No. 1 of 2011 filed by The State of Maharashtra (EOV) against Mr. Radheshyam Shyamraj Gupta before the Hon'ble Court of Session, Greater Bombay, (2) Notification of Attachment issued by the Home Department bearing Number MPI.0112/CR-14/POL-12, (3) Securitisation Application No. 15 of 2012 filed by Laxmi Cars Pvt. Ltd before the Hon'ble Debts Recovery Tribunal, Mumbai (4) Order dated 23rd March, 2016 passed in the Original Application No. 143 of 2011 filed by ICICI Bank against the Borrower and Guarantors inter alia decreeing the Original Application No. 143 of 2011 for a sum of Rs. 12,99,87,040/- with interest @ 19.5 % p.a. from 08.04.2011 till full and final payment and/or realization thereof in favour of ICICI Bank Ltd, (5) Criminal Appeal No. 355 of 2016 and Criminal Appeal No. 386 of 2016 filed by Mr. Radheshyam Gupta before the Hon'ble Bombay High Court challenging the orders dated 28th April, 2016 passed by the Hon'ble MPID Court in MPID Case No. 1 of 2011.

• Sale of the aforesaid immovable property is being conducted pursuant to the order dated April 28, 2016 passed by MPID Court Greater Bombay in MPID Case No. 1 of 2011 and the sale of immovable property is subject to finalization by the Special MPID Court Greater Bombay.
• Sale of the aforesaid immovable property is subject to statutory dues.
For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the auction or submission of tenders, kindly contact Mr. Pranaya Prusty, Authorised Officer of ICICI Bank Limited on +91-9004245673 or write at pranaya.prusty@icicibank.com.
For detailed terms and conditions of the sale, please refer to the website of the auction agency i.e. <https://icicibank.auctiontiger.net>
The Authorized Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any reasons therefor.

Sd/-
Authorized Officer
ICICI Bank Limited

Date: February 07, 2025
Place: Mumbai

Ideas Create, Values Protect

Consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2024

(₹ in Crores)

Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended March 31, 2024 (Audited)	
	December 31, 2024 (Reviewed)	September 30, 2024 (Reviewed)	December 31, 2023 (Reviewed)	December 31, 2023 (Reviewed)		
1 Total income from operations	1,996.62	2,842.26	2,414.55	7,175.45	6,574.95	9,601.57
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	181.29	319.31	89.16	605.30	219.50	437.39
3 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	181.29	319.31	89.16	605.30	219.50	437.39
4 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	155.18	137.02	152.28	377.50	324.96	528.04
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	110.76	239.25	138.44	393.27	341.62	673.94
6 Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	92.06	91.88	89.89	92.06	89.89	89.89
7 Reserves (excluding Revaluation Reserves)						4,335.66
8 Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)						
- Basic (Not annualised)	1.69	1.52	1.39	4.16	2.80	4.68
- Diluted (Not annualised)	1.68	1.51	1.39	4.15	2.80	4.68

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended consolidated financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of consolidated financial results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.edelweissfin.com).
- The consolidated financial results of Edelweiss Financial Services Limited ("EFSL" or "the Company") and its subsidiaries and trusts (together referred as "Group") for the quarter and nine months ended 31 December 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 07 February 2025.
- The consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended 31 December 2024 have been subjected to review by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified review report.

Standalone financial results for the quarter and nine months ended 31 December 2024

Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended March 31, 2024 (Audited)	
	December 31, 2024 (Reviewed)	September 30, 2024 (Reviewed)	December 31, 2023 (Reviewed)	December 31, 2023 (Reviewed)		
1 Total income from operations	147.07	150.35	(140.67)	271.98	227.25	1,027.68
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	25.47	28.77	(257.08)	(63.56)	(166.35)	515.53
3 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25.47	28.77	(257.08)	(63.56)	(166.35)	515.53
4 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9.23	29.17	(195.01)	(50.26)	(36.33)	695.21
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9.23	29.17	(195.01)	(50.26)	(36.33)	694.78
6 Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	92.06	91.88	89.89	92.06	89.89	89.89
7 Reserves (excluding Revaluation Reserves)						5,372.96
8 Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)						
- Basic (Not Annualised)	0.10	0.32	(2.17)	(0.55)	(0.40)	7.73
- Diluted (Not Annualised)	0.10	0.32	(2.17)	(0.55)	(0.40)	7.72

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended standalone financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone financial results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.edelweissfin.com).
- The standalone financial results of Edelweiss Financial Services Limited ("EFSL" or "the Company") for the quarter and nine months ended 31 December 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 07 February 2025.
- The standalone financial results of EFSL for the quarter and nine months ended 31 December 2024 have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified review report.



On behalf of the Board of Directors

Rashesh Shah
Chairman
DIN: 00008322

Mumbai, 07 February 2025

Edelweiss
Ideas create, values protect

Home Loans | Insurance | Business Loans | Asset Management | Wealth Management

Edelweiss Financial Services Limited

CIN: L99999MH1995PLC094641, Regd. Office: Edelweiss House, Off. CST Road, Kalina, Mumbai - 400 098

Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website : www.edelweissfin.com

